

NOTIFICATION

No. 62/2019

Date : 4 July, 2019

Subject : Implementation of New Syllabi of Various Course/Subjects as per semester and credit & Grade System in the Faculty of Commerce Management from the session 2019-2020 & onwards.

It is notified for general information of all concerned that, the authorities of the University has accepted Semester & Credit & Grade System syllabi of various Course/ Subjects of **B.Com. Part-III, Semester- V & VI** mentioned in column No.2 and which is to be implemented stagewise from the session 2019-2020 and onwards with appendices as shown in column No.3 of the following table.

TABLE

Sr.No. 1	Course / Subjects 2	Appendices of the new syllabi. 3
<u>B.Com. Semester- V</u>		
1.	Compulsory English	The Syllabi prescribed for the subject Compulsory English which is appended herewith as Appendix - A
2.	Supplementary English	The Syllabi prescribed for the subject Supplementary English which is appended herewith as Appendix - B
3.	Marathi	The Syllabi prescribed for the subject Marathi which is appended herewith as Appendix - C
4.	Hindi	The Syllabi prescribed for the subject Hindi which is appended herewith as Appendix - D
5.	Sanskrit	The Syllabi prescribed for the subject Sanskrit which is appended herewith as Appendix - E
6.	Pali & Prakrit	The Syllabi prescribed for the subject Pali & Prakrit which is appended herewith as Appendix - F
7.	Urdu	The Syllabi prescribed for the subject Urdu which is appended herewith as Appendix - G
8.	Cost Accounting	The Syllabi prescribed for the subject Cost Accounting which is appended herewith as Appendix - H
9.	Business Environment	The Syllabi prescribed for the subject Business Environment which is appended herewith as Appendix - I
10.	Business Regulatory Frame Work	The Syllabi prescribed for the subject Business Regulatory Frame Work which is appended herewith as Appendix - J
11.	Process Business - I	The Syllabi prescribed for the subject Process Business - I which is appended herewith as Appendix - K
12.	Co-Operative Business - I	The Syllabi prescribed for the subject Co-Operative Business - I which is appended herewith as Appendix - L
13.	Indian Insurance System - I	The Syllabi prescribed for the subject Indian Insurance System - I which is appended herewith as Appendix - M
14.	Indian Banking System- I	The Syllabi prescribed for the subject Indian Banking System- I which is appended herewith as Appendix - N
15.	Internet & www -I	The Syllabi prescribed for the subject Internet & www -I which is appended herewith as Appendix - O
16.	e-Commerce - I	The Syllabi prescribed for the subject e-Commerce - I which is appended herewith as Appendix - P

B.Com. Semester- VI

- | | | |
|-----|-------------------------------------|---|
| 17. | Compulsory English | The Syllabi prescribed for the subject Compulsory English which is appended herewith as Appendix - Q |
| 18. | Suppllementary English | The Syllabi prescribed for the subject Suppllementary English which is appended herewith as Appendix - R |
| 19. | Marathi | The Syllabi prescribed for the subject Marathi The Syllabi prescribed for the subject Hindi which is which is appended herewith as Appendix - S |
| 20. | Hindi | The Syllabi prescribed for the subject Hindi which is appended herewith as Appendix - T |
| 21. | Sanskrit | The Syllabi prescribed for the subject Sanskrit which is appended herewith as Appendix - U |
| 22. | Pali & Prakrit | The Syllabi prescribed for the subject Pali & Prakrit which is appended herewith as Appendix - V |
| 23. | Urdu | The Syllabi prescribed for the subject Urdu which is appended herewith as Appendix - W |
| 24. | Management Accounting | The Syllabi prescribed for the subject Management Accounting which is appended herewith as Appendix - X |
| 25. | Economics of Development | The Syllabi prescribed for the subject Economics of Development which is appended herewith as Appendix - Y |
| 26. | Company Law | The Syllabi prescribed for the subject Company Law which is appended herewith as Appendix - Z |
| 27. | Process Business - II | The Syllabi prescribed for the subject Process Business - II which is appended herewith as Appendix - AA |
| 28. | Co-Operative Business - II | The Syllabi prescribed for the subject Co-Operative Business -II which is appended herewith a Appendix - AB |
| 29. | Indian Insurance System - II | The Syllabi prescribed for the subject Indian Insurance System - II which is appended herewith as Appendix -AC |
| 30. | Indian Banking System- II | The Syllabi prescribed for the subject Indian Banking System- II which is appended herewith as Appendix -AD |
| 31. | Internet & www -II | The Syllabi prescribed for the subject Internet & www-II which is appended herewith as Appendix - AE |
| 32. | e-Commerce - II | The Syllabi prescribed for the subject e-Commerce - II which is appended herewith as Appendix - AF |

Sd/-
Registrar
Sant Gadge Baba Amravati University
Amravati.

**B.Com. III
Semester- V
Compulsory English**

Time: 2 Hours

Marks: 40

Prescribed Textbook : Horizons by Board of Editors Published by Orient Blackswan.

CONTENTS

UNIT I : PROSE		
SR.NO	PROSE	AUTHOR
1	Ratan Tata	
2	Steve Jobs	
3	Vijay Bhatkar	
4	Black Money and the Black Economy	C. Rammanohar Reddy
UNIT II : POETRY		
1	A Red, Red Rose	Robert Burns
2	It is needless to ask the saint the caste to which he belongs	Kabir
3	Love's Philosophy	P.B. Shelly
4	The Garden	Andrew Marvell
UNIT III : BUSINESS COMMUNICATION		
Computer Technology & Recent Concepts in Business		
<ul style="list-style-type: none"> ✓ Paperless office ✓ Video Conferencing ✓ E-Banking 		
Communication Skills		
<ul style="list-style-type: none"> ✓ Public Speaking (Strategies for Effective Speaking, Types of Speeches) 		

MARKING SCHEME

UNIT I: Prose : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT II : Poetry : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT III : Business Communication :

Any TWO out of THREE Questions (2 x 4 = 8 Marks)

8 Multiple Choice Questions on Unit I & II (8 x 1 = 8 Marks)

INTERNAL ASSESSMENT :

Seminar Skill : 5 Marks

Home Assignment : 5 Marks

=====

B.Com. III
Semester- V
Supplementary English

Time: 2 Hours

Marks: 40

Prescribed Textbook : Golden Harvest An English Coursebook for Undergraduates by Board of Editors
Published by Orient Blackswan.

CONTENTS

UNIT I : PROSE		
SR.NO	PROSE	AUTHOR
1	A Real Good Smile	Bill Naughton
2.	What India Inc wants a. Our muddled generation : b. Employers look for potential employees, not exam results	Dinesh Kumar Manish Sabharwal
3	A Simple Philosophy	Seathl
4	Mother Teresa	R.G.Herod
UNIT II : POETRY		
1	My mind to Me a Kingdom Is	Edward Dyer
2	Drama for a Winter Night	Langston Hughes
3	Youssuf	James Russell Lowell
4	Flowers are Red	Harry Chopin
UNIT III : <input type="checkbox"/> One Act Play <input type="checkbox"/>		
Death Trap : Saki		

MARKING SCHEME

UNIT I: Prose : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT II : Poetry : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT III : One Act Play

Any TWO out of THREE Questions (2 x 4 = 8 Marks)

8 Multiple Choice Questions on Unit I & II (8 x 1 = 8 Marks)

INTERNAL ASSESSMENT :

Seminar Skill : 5 Marks

Home Assignment : 5 Marks

=====

Appendix - C

बी.कॉम.भाग-३
विषय :- मराठी
सत्र पाचवे

लेखी परीक्षा - ४० गुण
अंतर्गत मूल्यामापन - १० गुण

नेमलेले पाठ पुस्तक “आशय” भाग-३

अनुक्रमणिका

विभाग अ : वैचारिक

- १) राजष शाहू महाराज यांचे शिक्षण विषयक कार्य - गो वद पानसरे
- २) आगरकरांच्या राजकीय विचारांची प भूमी - डॉ.अशोक चौसाळकर
- ३) पाणी आणि पर्यावरणनिष्ठ जागतिकीकरण - दिलीप पु. चित्रे

विभाग ब : ललित

- १) वटवृक्ष उन्मळून पडतोय - प्रा.अविनाश डोळस
- २) अनुभवातून शिकलेलं शहाणपण - धनंजय दातार
- ३) सुखदुःखाचा ताळेबंद - आशुतोष शेवाळकर
- ४) अधारयात्रा - सतीश तराळ

विभाग क : कविता

- १) सत्याच्या जातीला - शरच्चं मु तबोध
- २) मा गी कविता - नागराज मंजुळे
- ३) माती - शोभा रोकडे
- ४) दोन मुतुकं - संजय घरडे
- ५) पा स आला - विजय सोसे

विभाग ड : उपयोजित मराठी

- १) निविदासूचना लेखक -
- २) इतिवृत्त लेखन -

बी.कॉम.भाग-३
विषय :- मराठी
सत्र पाचवे

वेळ - २ तास

एकूण गुण - ५० गुण
लेखी परीक्षा - ४० गुण
अंतर्गत मूल्यामापन - १० गुण

नेमलेले पुठ पुस्तक : “आशय” भाग-३ (सत्र-५ व सत्र-६)

लेखी परीक्षा गुण विभागणी :

विभाग अ : वैचारिक	०८ गुण
विभाग ब : ललित	०८ गुण
विभाग क : कविता	०८ गुण
विभाग ड : उपयोजित मराठी	०८ गुण
वरिल सर्व विभागांवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न	०८ गुण
एकूण	४० गुण

विभाग “ड” साठी संदर्भ म्हणून “उपयोजित मराठी” , “निविदासूचना लेखन” “इतिवृत्त लेखन” हे दोन प्रकरण नेमण्यात आले असून त्यावर आधारित दोन लघु ारी प्रश्न विचारण्यात येतील. चार गुणांचा एक प्रश्न प्रत्यक्ष प्रकरणावर आधारित असेल आणि चार गुणांचा दुसरा लघु ारी प्रश्न हा निविदासूचना तयार करणे कवा इतिवृत्त तयार करणे अशा स्वरूपाचा असेल.

प्रश्ननिहाय गुण विभागणी

प्रश्न – १ ला (विभाग अ : वैचारिक) १ दीघा ारी प्रश्न	०८ गुण
प्रश्न – २ रा (विभाग ब : ललित) १ दीघा ारी प्रश्न	०८ गुण
प्रश्न – ३ रा (विभाग क : कविता) २ लघु ारी प्रश्न (प्रत्येकी ४ गुण)	०८ गुण
प्रश्न – ४ था (विभाग ड : उपयोजित मराठी) २ लघु ारी प्रश्न (प्रत्येकी ४ गुण)	०८ गुण

(टिप - वरील सर्व प्रश्नांना अंतर्गत पर्याय राहिल.)

प्रश्न – ५ वा (विभाग अ,ब,क,ड) ८ वस्तुनिष्ठ प्रश्न (प्रत्येकी १ गुण)	०८ गुण
--	--------

(टिप - अभ्यासक्रमातील अ,ब,क, ड या विभागांवर आधारीत प्रत्येकी २ प्रश्न)

अंतर्गत मूल्यामापन

एकूण १० गुणांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा राहिल.

गुण विभागणी

१) घटक चाचणी (Class Test)	०५ गुण
२) गृहपाठ (स्वाध्याय) (Home Assignment)	०५ गुण

लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्ही परीक्षांमध्ये स्वतंत्रपणे उ णीर्ण होणे आवश्यक असेल. त्यासाठी किमान गुण खालील प्रमाणे आवश्यक असतील.

लेखी परीक्षा - ४० पेकी १६ गुण आवश्यक

अंतर्गत मूल्यमापन - १० पेकी ४ गुण आवश्यक

सूचना :-

- १) घटक चाचणी ही अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि सत्रामध्ये किमान दोन वेळा चाचणी घेवून अंतिम परीक्षेत सरासरी गुणदान ११ धरण्यात यावे.
- २) गृहपाठ हा पाठ पुस्तकांव्यतिरि त इतर कोणत्याही भाषिक कौशल्य विकसित करणा-या विषयावर असावा.

बी. कॉम. तृतीय वर्ष
सत्र - पंचम
हिन्दी

समय - २ घण्टे

पूर्णांक - ४०

पाठ्यक्रम का इकाइयों में अंक विभाजन एवम् प्रश्नों का स्वरूप निम्न प्रकार से होगा।

इकाई : एक - आधारभूत पाठ्यक्रम के तीन निबंध (१ से ३) से एक दीर्घा री प्रश्न विकल्प के साथ पूरा जायेगा। $१ \times ८ = ८$ अंक

इकाई : दो - भाषागत पाठ्यक्रम के पाँच पाठ (१ से ५) से कुल पाँच लघू री प्रश्न पूरे जायेंगे। जिनमें से तीन प्रश्न हल करना अनिवार्य होगा। $३ \times ४ = १२$ अंक

इकाई : तीन - प विभाग से : कविता (१ से ६) से दो कविताओं का केन्द्रीय भाव विकल्प के साथ पूरा जायेगा। $२ \times ४ = ८$ अंक

इकाई : चार - उत्पादित वस्तु के विक्री हेतु एक विापन का प्रारूप विकल्प के साथ पूरा जायेगा। $४ \times १ = ४$ अंक

इकाई : पाँच - इकाई एक, दो और तीन से कुल आठ वस्तुनिष्ठ अतिलघू री प्रश्न पूरे जायेंगे। $८ \times १ = ८$ अंक

आन्तरिक मूल्यांकन

१० अंक

१. पाठ्यपुस्तक पर आधारित गृहपाठ - ५ अंक

२. पाठ्यपुस्तक पर आधारित मौखिकी - ५ अंक

पुस्तक - प्रभास, संपादक - डॉ. निभा उपाध्याय, डॉ. सुशांत ठोके, डॉ. मनोज जोशी
प्रकाशक - राघव पब्लिशर्स एण्ड डिस्ट्रिब्यूटर्स, नागपुर.



वाणिज्य स्नातक [B.Com] भाग ३ (सत्र - ५)

संस्कृत आवश्यक

पुस्तक : गीर्वाणसारथि: - भाग ३

मुख्य संपादक - डॉ. भगवान पंडा,

सह संपादक - डॉ. मीना [] भांदककर, [] आतिश कुलकर्ण []

गुण - लेखी परीक्षा - ४०

वेळ - २ तास

अन्तर्गत मूल्यमापन - १०

एकूण गुण - ५०

घटक - १ : ग पाठ १ व २	- ०८ गुण
घटक - २ : ग पाठ ३ व ४	- ०८ गुण
घटक - ३ : प पाठ १ व २	- ०८ गुण
घटक - ४ : प पाठ ३ व ४	- ०८ गुण
घटक - ५ : वरील ४ घटकांवर आधारीत प्रश्नावली (भाग ५)	- ०८ गुण

-०-

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

वेळ - २ तास	लेखी परीक्षा	पूर्ण गुण - ४०
	प्रश्न (१) दीघा ऱी प्रश्न (दोन पैकी एक)	- ०८ गुण
	प्रश्न (२) ४ पैकी २ अनुवाद करा (५ ते ६ ओळ चे उतारे)	- ०८ गुण
	प्रश्न (३) दीघा ऱी प्रश्न (दोन पैकी एक)	- ०८ गुण
	प्रश्न (४) ४ पैकी २ श्लोकांचा अनुवाद करा (४ ओळ चे)	- ०८ गुण
	प्रश्न (५) १० पैकी ०८ वस्तुनिष्ठ प्रश्न	- ०८ गुण
अन्तर्गत मूल्यमापन -		पूर्ण गुण - १०
१) स्वाध्याय	- ०५ गुण	
२) मौखिक	- ०५ गुण	
	एकूण गुण --१०	

टीप - लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्ही परीक्षांमध्ये [वतं]पणे उणीणहोणे आवश्यक असेल. [यासाठी किमान गुण खालील [माणे आवश्यक असतील.

लेखी परीक्षा	- ४० पैकी १६ गुण आवश्यक
अंतर्गत मूल्यमापन	- १० पैकी ०४ गुण आवश्यक

गीर्वाणसारथिः (भाग - ३)

संस्कृत आवश्यक या विषयासाठी [तावित अ[यास[म

अनुक्रमणिका

पाचवेस

ग[विभाग

१) दानवीरः कणः	- कणभीरनाटकम्	महाकविः भासः
२) का[पु[षो[पिः	- का[मीमांसा	राजशेखरः
३) म[दविषसप[ये कथा	- हितोपदेशः	नारायणशमा[
४) धांदुलदृ[तिः	- सव[ीच[धरलीलामृतम्	

पविभाग

१) लोकसंहः	- गांधीगीता	एस. एन. ताडपतीकर
२) अयोयः	- भामिनीविलासः	पंडित जगन्नाथः
३) भारवेरथगौरवम्	- किराताजुनीयम्	महाकविः भारविः
४) यज्ञः	- महाभारतम्	आदिकविः षासः

वली भाग ५

Appendix - F

वाणिज्य स्नातक भाग-३
सेमिस्टर- ५
पाली आणि प्राकृत (आवश्यक)

वेळ २ तास

लेखी परीक्षा-- ४०
अंतर्गत मूल्यमापन -९०
एकूण-- ५०

युनिट-१			
१) मशपरिनिब्बाण सु ।	--	१) राजगं २) अम्बलिकायं ३) अम्बपालिगणिकाय भोजनं	०८ गुण
युनिट-२			
धम्मपद	--	१) तव्हावग्गो	०८ गुण
चरियापिटक	--	२) निमिराजचरिय	
युनिट-३			
थेरीगाथा	--	१) अनोपमा थेरी २) सुजाता थेरी	०८ गुण
युनिट-४			
बौध्द लेणी	--	१) अंजिता लेणी २) वेरुळ लेणी ३) औरंगाबाद लेणी	०८ गुण
युनिट-५			
युनिट क्रमांक १ ते ४ वरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा	--		०८ गुण
अंतर्गत मूल्यमापन			
१) घटक चाचणी	--	०५ गुण (Class Test)	
२) स्वाध्याय	--	०५ गुण (Home Assignment)	

सूचना :-

- १) घटक चाचणी ही अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि सत्रामध्ये किमान दोन वेळ चाचणी घे न अंतिम परीक्षेत सरासरी गुणदान ॥ धरण्यात यावे.
- २) गृहपाठ (स्वाध्याय) हा अभ्यासक्रमावरील असेल.

वाणिज्य स्नातक भाग-३
सेमिस्टर- ५
पाली आणि प्राकृत (आवश्यक)

वेळ २ तास

लेखी परीक्षा-- ४०

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

प्रश्न - १	अ) भाषांतर करा (दोन पैकी एक)	--	४ गुण
	ब) सामान्य प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	४ गुण

प्रश्न - २	अ) संदर्भासह गाथांचे स्पष्टीकरण (दोन पैकी एक)	--	४ गुण
	ब) सामान्य प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	४ गुण
प्रश्न - ३	दिघा ारी प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	८ गुण
प्रश्न - ४	सामान्य माहिती लिहा	--	८ गुण
प्रश्न - ५	वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा (प्रत्येकी दोन गुण)	--	८ गुण

Appendix - G

Urdu Compulsory
B.Com. III
Semester- V

Theory: 40 Marks Time: 2 Hours

Text prescribed for study: **ROOH-E-ADAB (Part III)**
(As per Model curriculum of the UGC for B.Com III Semester V and published by the Aadhaar Publication Amravati.)

Unit-I : PROSE

1. Aurat (عورت) Maulana Niyaz Fatahpuri (مولانا نياز فتح پوري)

Unit-II : PROSE

1. Ek wasiyat ki Tameel (ایک وصیت کی تمیل) Mirza Farhatullah Baig (مرزا فرحت اللہ بیگ)

2. Chand Roz America mein (چند روز امریکہ میں) Ehtesham Husain (اعتماد حسین)

Unit-III : Poetry (شعر)

1. Akal aur Nafas ki Guftagoo (عقل اور نفس کی گفتگو) Altaf Husain Hali (الطاف حسین حالی)

Unit-IV : COMMUNICATION SKILL (ترکیبی مہارت)

1. Letter Writing
Applications for job Complaints Orders etc.

Unit-V : MCQs
Based on Unit. I, II and III

Distribution of Marks (40 : 10)

A : Theory - 40 Marks

Question No. 1 Prose

Any two long answer questions to be attempted out of four each carrying four marks based on

"Aurat (عورت)"

Marks: 4X2= 08

Question No. 2 Prose

a) Any two short answer questions to be attempted out of four each carrying two marks based on

"Ek wasiyat ki Tameel (ایک وصیت کی تمیل)"

Marks: 2X2= 04

b) Any two short answer questions to be attempted out of four each carrying two marks based on

"Chand Roz America mein (چند روز امریکہ میں)"

Marks: 2X2= 04

Question No. 3 Poetry

Any two stanzas to be attempted out of three each carrying two marks based on poem

"Akal aur Nafas ki Guftagoo (عقل اور نفس کی گفتگو)"

Marks: 4X2= 08

Question No. 4 COMMUNICATION SKILL

I. Letter Writing

Applications for job Complaints Orders etc.

(Any two out of four)

Marks: 4X2= 08

Question No. 5

Multiple Choice Questions based on Unit.I,II and III

Marks: 8X1= 08

B. Internal Assessment - 10 Marks

1. Viva-voce 05 Marks

2. Assignment 05 Marks

B.Com. III
Semester- V
Cost Accounting

Time : 3 Hours

Marks: 80

Objectives:

1. This course exposes the students to the basic concepts and tools used in Cost Accounting.
2. To provide an understanding of the applications of Cost Accounting techniques for determination of cost of production.

Unit I: 1.1: Cost Accounting: Meaning; Features; Functions; Advantages; Limitations; Difference between Cost Accounting and Financial Accounting.

1.2: Basic Cost Concepts: Concept of Cost; Cost VS Expenses and Losses; Cost Centre; Cost Unit; Cost Object; Methods of Costing.

1.3: Classification of Cost: Direct and Indirect Method; Fixed and Variable Costs; Historical and Pre-determined Costs.

Unit II: 2.1: Material Cost: Meaning and Classification of Materials; Material Purchase Procedure; Store Keeping; Stores Record.

2.2: Problems on Cost-Sheet (Cost Statements).

Unit III: 3.1: Labour Cost: Meaning of Direct Labour and Indirect Labour;

3.2: Methods of Time Keeping: Attendance Register (Muster Roll); Token or Disc Method; Time Recording Clocks; Biometric Time Recording Clocks.

3.3: Methods of Wage Payment: Time rate system; Piece Rate System; Incentive Schemes of Halsey and Rowan.

3.4: Problems on Tender.

Unit IV: 4.1: Overheads: Meaning and Definitions of Overheads; Classification of Overheads.

4.2: Reconciliation of Cost and Financial Accounts: Meaning; Reasons for Variations ; Different Treatment of Items; Items appearing only in Cost Accounts; Problems on Reconciliation of Cost Accounts with Financial Account.

Unit V: 5.1: Process Costing: Meaning and Characteristics; Process Costing Procedure; Process Losses and Wastages; Joint and By-products, Methods of Assigning Joint Costs; Accounting for Joint Costs.

5.2: Problems on Process Costing (Excluding Problems on Abnormal Gain/Loss and Internal Process Profit).

Books Recommended

1. Arora M.N. : Cost Accounting – Principles & Practice, Vikas, New Delhi.
2. Arora M.N. : Cost and Management Accounting – Theory Problems & Solutions, Himalaya Publishing House, Mumbai.
3. Tulsian P.C. Practical Costing : Vikas, New Delhi.
4. Maheshwari S.N. : Advanced Problems and Solutions in Cost Accounting, Sultan Chand, New Delhi.
5. M.C. Shukla, T.S. Grewal, M.P. Gupta : Cost Accounting ; Text and Problems; S.Chand & Co. Ltd., New Delhi.
6. Jawaharlal : Cost Accounting : Second Edition; Tata Mcgraw- Hill Publishing Co. Ltd., New Delhi.
7. SK. Sahajahan Ali. Subir Datta, Ashit Baran Saha: Theory and Practice of Cost Accounting: S.Chand & Company Ltd. Ramnagar, New Delhi 110055.

- W.W.Bigg : Cost Accounts
9. L.N. Gupta : Cost Accounts
10. R.R.Gupta : Cost Accounts
11. M.G. Shukla : Cost Accounts
12. Dr. Pramod Fating : Cost & Management Accounting , Sir Sahitya Kendra, Nagpur
13. Cost Management Accounting: Dr.Pramod Fating, Dr. Milind Gulhane, Dr. Abdui Bari, Dr. Raju Rathi, Dr. Vilas Chopade, Prof. Sanjay Kale: Sir Sahitya Kendra , Nagpur

हिन्दी

१. आई.बी.स सेना , लागत लेखा विधी

२. एम.एम.शु ला, लागत लेखा

३. एम.एल.अ त्वाल, परिव्यय लेखांकन

४. गुप्त त्रिवेदी , लागत लेखा

मराठी

१. प्रा.बी.एल. जिभकाटे, परिव्यय आणि व्यवस्थापन लेखाकर्म, वि । पब्लिशर्स, नागपुर

२. महाजन वाय.आर., परिव्यय आणि प्रबंधकीय लेखांकन, पपळापुणे अॅण्ड कं. पब्लिशर्स, नागपुर

३. पी किशोर मोहरील , परिव्यय आणि प्रबंधकीय लेखाकर्म, दासगणू प्रकाशन, नागपुर

४. सेठी, धूत , परिव्यय लेखांकन, वि । प्रकाशन, नागपुर

Appendix - I

**B.Com Part
Semester V
Business Environment**

Time :Three Hours

Marks 0

Course Outcome:-The contents herein intend to develop the ability to understand and interpret sector wise business environment of India.

Unit 1 Indian Business Environment

1.1 Concept, definition and Importance

1.2 Nature and scope of Business Environment

1.3 Components of Business Environment- Internal and External

1.4 Current trends in Business Environment:-Post Demonetization Business Environment

Unit 2 Indian Agricultural Environment

2.1 Role and Characteristics of Agriculture in India

2.2 Agricultural Marketing-APMC-Importance, Functioning and Problems

2.3 Need of credit for Indian Farmers- Structure and Importance of NABARD

2.4 Current Trends in Agriculture Environment-Crop Insurance Scheme, Kisan Credit Card, Minimum Support Price

Unit 3 Indian Industrial Environment

3.1 Industrialization: Role and Pattern

3.2 Definition and Role of Small Scale, Cottage and Micro Industries

3.3 Industrial Sickness: Concept, Definition, Causes and Remedies

3.4 Current Trends in Industrial Environment: Industrial Policy 2013

Unit 4 Indian Service Environment

4.1 Nature, Contribution, Scope and Coverage of Indian Service Sector

4.2 Growth and Present State of IT Services in India

4.3 Tourism And Hospitality Industry: Prospects and Problems

4.4 Current Trends in Service Environment: Right to Disconnect

Unit India and Foreign Trade Environment

- 5.1 Importance of Foreign Trade for a Developing Economy
- 5.2 Balance of Trade and Balance of Payment
- 5.3 Foreign Trade Policy
- 5.4 Current Trends in Foreign Trade Environment: FDI and FII

Books Recommended:

- 1) Indian economy-Dutt. R.,K Sundaram, S.Chand, Delhi
- 2) The International business Environment-Sundram and Black, Printice Hall, New Delhi.
- 3) Economic Environment of Business, Misra and Puri, HPH, Mumbai

Appendix - J

=====
**B.Com. III
Semester - V
Business Regulatory Frame work**

Time :3 Hours

Marks 0

Objective: To help the students to understand the concept of business Laws and it's applications in business regulation.

Unit-I : Indian Contract Act,1956 :-

- 1.1 Definition and Essentials of Valid Contract.
- 1.2 Classification of Contracts.
- 1.3 Communication, Acceptance and Revocation of Proposal.
- 1.4 Void and Voidable Contract. Agreement.
- 1.5 Contingent and Quasi Contract.
- 1.6 Performance of Contract.
- 1.7 Consequences and Remedies of Breach of Contract.

Unit- II Special Contracts:-

- 2.1 Indemnity & Guarantee:- Meaning, Rights, of Indemnity Holder and Indemnitor. Essential and Kinds of Guarantee, distinction between Indemnity and Guarantee.
- 2.2 Bailment and Pledge :- Meaning and Elements; Classification Duties and Rights of Bailor and Bailee, Termination of Bailment. Meaning and Essentials of Pledge, Rights and Duties of Pledgee and Pledger.
- 2.3 Agency:- Meaning, Essentials. Agent, Rules, Test and Creation of Agency.
- 2.4. Appointment of Agent, Duties, Rights and Position of Principal and Agent.
- 2.5 Termination of Agency.

Unit- III Sales of Goods Act, 1930 and Consumer Protection Act, 1986:

- 3.1 General Principles - Meaning Essentials and formation of Contract of Sale.
- 3.2 Conditions and Warranties :- Meaning Difference
- 3.3 Transfer of Ownership - Importance and Rules Regarding transfer of Ownership Duties of Seller and Buyer, Unpaid Seller.
- 3.4 Definition of Consumer, Importance, Objectives of Consumer Protection Act.
- 3.5 Grievance Redressal Mechanism

Unit - IV : Negotiable Instrument Act, 1881:

- 4.1 Introduction and Characteristics of Negotiable Instrument
- 4.2 Promissory Note, Bill of Exchange, Cheque and Bank Draft and there Definitions Characteristics, Types of endorsements, Crossing of Cheque
- 4.3 Holder, Holder in due course, Discharge of parties
- 4.4 Acceptance, Dishonour and Discharge of Negotiable Instrument

Unit- V: Goods and Services Tax Act, 2017

5.1 Definition of Goods, Services, CGST, SGST and IGST

5.2 Input Tax Credit, Supply of Goods or Services or Both

5.3 Rate of GST.

5.4. Basic Procedures in GST.

5.5 Powers of GST Officer, Offences, Penalties and Appeals.

Reference Books:

1. A Manual of Business law :Dr.S.N. Maheshwari and S.K. Maheshwari, Himalaya Publishing house ,New Delhi
- 2.Business Like: Tejpal sheth dorling Kindersley (India) Pvt. Ltd.
3. Mercantile law: MC Shukla S.Chand and company limited, New Delhi
4. Business law P.C. Tulsani Tata Mc-graw Hill Publishing Company limited, New Delhi
- 5.Business Law: P.Sarvanavel S.Senthil & S.Balakumar, Himalaya publishing house New Delhi
- 6.Business Law: C.L. Bansal, Taxman 's New Delhi
7. GST Ready Reckoner V.S. Date ,Taxman 's New Delhi
8. Indian Contract Act. & Sales of Goods Act: P. Sarvenavel, S. Sumathi, Himalaya Publishing House, New Delhi.
9. Mercantile Law : N.D. Kapoor, Sultan Chand & Sons Educational Publishing. New Delhi.
10. व्यवसायिक कायदे : काश देहलवाल, वश पलिशर एंड डी एच डी एच, नागपुर
11. व्यवसाय नियामक तत्व मंडल कायदा डॉ. अरवंद शिंदे, होते, जाधव, खडसे व नेउलकर, अनुराधा काशन, नागपुर
12. व्यवसाय नियामक फायदे रचना आणि कंमनीयांचा कायदा ए एस उखडकर, पंपलापुरे पलिशसनागपुर
13. व्यवसायिक नियमन संरचना डॉ चौधर आणि डॉ. तुषार कोटक : साई योत पलिक्शन , नागपूर

Appendix - K

**B.Com.III
Semester- V
Process Business - I**

Time: 3 Hours

Marks: 80

Objectives :

The course aims to educate the students with the different factors which effect business. This course aims to develop ability to understand and scan business environment as well as process in order to analyses the opportunities and take decisions under the uncertainty.

UNIT - I

Business Process :- concept, significance and nature, Elements of Business environment internal and external; Different roles of government in relation to business process. Social Responsibilities of Business.

UNIT - II

Industrial Policy - Its historical perspective in brief, Industrial Policy, Liberalisation. Economics Planning in India; Rational of economic planning, year plan - Eleventh five year plan concept & feathers.

UNIT - III

Public sector - its objectives and working, major problems of public sector enterprises; Privatisation of public sector enterprises - the issue involved. Role of Private and Joint Sectors.

UNIT - IV

Compensation Act - Industries Development and Regulation Act : Silent features, Foreign Exchange Regulation Act (FERA).

UNIT - V

Export- Import Policy ; Globalisation and Business Practices, WTO- Objectives and Role in International.

References Books

1. Indian Economy - By Sundrum R.K.
and Rreudradatta -- S.Chand Publications
2. Envirolmental Economics - Hedge Lao, Mc millan
3. Industrial Law - N.D.Kapoor.

Appendix - L

**B.Com. III
Semester - V
Co-operative Business- I**

Time :3 Hours

Marks 0

Objectives :

1. To grasp the historical development of Co-operatives in India
2. To Understand and appreciate theoretical development of the co-operative enterprises in India.
3. To appreciate role and relevance of co-operatives in the present economics environment.
4. To develop understanding and insight in co-operative development.

Unit - I

Cooperative Movement :- Origin, Meaning defination, Concept of Co-operation Principles of Co-operation.

Unit - II

Cooperative Movement in India History & growth of cooperative movement.
Post independence period / Trends in cooperative business in India.

Unit - III

Cooperative Management :- Concept - Goals - Governance Structure - Board - Executive Relationship Participative Democratic Control - Comparison of Managements of Profit Business and Cooperative (nonprofit) Business.

Unit - IV

Administrative System for Cooperatives :- At Central, State levels - secretary to government for Co-operatives - Registrars of Cooperative societies - Functional Registrars - Their powers and duties administrative set up under the control of RCS.

Unit - V

Issues In Co-operative Management :- Professional Management, De-officialisation - Operational Efficiency - Cooperative Democracy Vs. Efficiency - Key Result Areas - Strategies for sustainable Development of Cooperatives in India.

References Books:-

- 1.kamat G.S , New Dimensions of Cooperative Management, Himalaya Pubishing House, New Delhi, 1987.
2. Kapoor D.R. Hand Book of Cooperative Audit, Anmol Publications Pvt.Ltd.,New Delhi, 1998.
3. Krishnaswami O.R. Cooperative Account Keeping, Oxford IBH Co., New Delhi, 1990.
4. Krishnaswami O.R. Democracy in Action, Somaiya Publishing House, New Delhi, 1990.
5. Kulandaiswamy V.,Text Book of Cooperative Managements, Aruda academy,Coimbatore 2002 .
6. Manickavasagam P.A. Treatise on Cooperative Account Keeping, Rainbow Publications Coimbatore, 1989.
7. Nakkiran, S. A.Treatise on Cooperative Management, Rainbow publications, Coimbatore, 2002.
8. Shah, A.K. Professional Management for Cooperatives, Himalaya Publishing House, New Delhi, 1987
9. Sujit Jikidar and Alok K. Pramanik(ed) Accounting and Auditing, Deep & Deep Publications, New Delhi 2001
10. Weeraman P.E. AModal Cooperative Societies Law with the Authors Commentary, New Delhi,ICA 1994
11. Weeraman P.E. The Effect of Cooperative Law on the Autonomy of Cooperatives in South East Asia, New Delhi, ICA 1989.

B.Com.III
Semester - V
Indian Insurance System I

Time : Three Hours

Marks 80

Course Outcome: To provide an insight into the working of Insurance Industry

Unit I: Horizon of Insurance Industry

- 1.1 Insurance: Concept and Objectives
- 1.2 Insurance: Nature, Scope and Role
- 1.3 Risk Premises: Concept and Kinds
- 1.4 Risk: Identification, Assessment & Transfer

Unit II: Life Insurance

- 2.1 Meaning, Definition and Features, Scope and Coverage
- 2.2 Need and Assessment
- 2.3 Types of Plans
- 2.4 Claim settlement Procedure and Problems

Unit III: Insurance for Industry and Business [Fire & Marine]

- 3.1 Meaning, Definition and Features, Scope and Coverage
- 3.2 Need and Assessment
- 3.3 Types of Plans
- 3.4 Claim settlement Procedure and Problems

Unit IV: Insurance for Agriculture [Crop & Livestock]

- 4.1 Meaning, Definition and Features, Scope and Coverage
- 4.2 Need and Assessment
- 4.3 Types of Plans
- 4.4 Claim settlement Procedure and Problems

Unit V: Health and Accident

- 5.1 Meaning, Definition and Features, Scope and Coverage
- 5.2 Need and Assessment
- 5.3 Types of Plans
- 5.4 Claim settlement Procedure and Problems

Suggested Reading:

- 1) Insurance, Dr. C.J.Joshi, PhadakePrakashan, Kolhapur
- 2) Insurance Principles and Practice, M.N.Mishra, S.Chand & Company, New Delhi
- 3) Principles and Practices of Insurance, Dr. P.Periasamy, Himalaya Publishing Houses

□□□□□□□□□□□□

B.Com III SEM V
Indian Banking System-I

Time : 3 Hours

Marks: 80 Course

Outcome: To provide insight into the various types of banks and their role in Indian Economy.

Unit I: Public Sector Banks

- 1.1 Concept, features and objectives
- 1.2 Functions and Importance
- 1.3 Regulatory Provisions under Banking Regulation Act 1949
- 1.4 Origin and Role of State Bank of India in Indian Economy

Unit II: Private Banks

- 2.1 Concept, features and objectives
- 2.2 Functions and Importance

2.3 Regulatory Provisions under Banking Regulation Act 1949

2.4 Origin and Role of ICICI Bank, HDFC Bank and Axis Bank in Indian Economy

Unit III: Cooperative Banks

3.1 Concept, features and objectives

3.2 Functions and Importance

3.3 Regulatory Provisions under Banking Regulation Act 1949

3.4 Role of District Cooperative Bank in Indian Economy

Unit IV: Development Banks

4.1 Concept, features and objectives

4.2 Functions and Importance

4.3 Regulatory Provisions under Banking Regulation Act 1949

4.4 Role of NABARD in Indian Economy

Unit V: Non-Banking Financial Institutions

5.1 Concept, features and objectives

5.2 Functions and Importance

5.3 Regulations and Types

5.4 NBFC V/s Banks

Suggested Readings:

- 1) S. Natarajan & Dr. R. Parameswaran, Indian Banking, S.Chand
- 2) Dr. gangadhar Kayande-Patil, Fundamentals of Banking, Chaitanya Publications, Nashik
- 3) Panandikar S.G. and Mithani D.M., Banking in India, Orient Longman
- 4) Sayers R.S.: Modern Banking, Oxford University Press
- 5) Shekhar and Shekhar: Banking Theory and Practice, Vikas Publication House, New Delhi
- 6) Tennan M.L.: Banking Law and Practices in India, Indian Law House, New Delhi
- 7) Dr. Sudhir Bodhankar, Dr. Medha Kanetkar, Indian Banking System, Sainath Publication, Nagpur

Appendix - O

B.Com. III

Semester V

Internet and World Wide Web - I

Time : 3 Hours

Marks: 0 Theory

Objective : The course aims at familiarizing the students with the basic concepts and ground rules of Internet and the various services it offers including designing of website and how to access information from depositories in the world wide web.

Unit I:

1.1: Network: Meaning of Network, Types of Network Topologies: Bus Topology, Ring Topology, Star Topology, Mesh Topology, Tree Topology, Hybrid Topology

1.2: Types of Networks: Local Area Network (LAN), Metropolitan Area Network (MAN), Wide Area Network (WAN)

1.3 : Network Model: Peer to Peer Network, Server based Network

Unit II:

2.1 : Internet : Concept, Uses of Internet, essential components for internet

2.2 Internet Enabled Services: Usenet & News group, File Transfer Protocol, Internet Relay Chat, Frequently asked question

2.3 : The mechanism of the internet: Internet protocol suite, protocol stack, TCP/IP protocol model

2.4 : Open System Interconnection Reference Model (OSIRM): Application Layer, Presentation Layer, Transport Layer, Network Layer, Data-link layer and Physical Layer, and Application Layer, mechanism transmitting the message across the network and functions of each layer, processing data at the destination.

Unit III:

3.1: Electronic Mail : Procedure for creating new email ID , signing in to created email ID , sending email, meaning of BCC and CC, procedure to send attachment through email, deleting email.

3.2: Gmail: Uses and features of Gmail, components of Gmail

3.3: Password: meaning of password, how to create strong password, where password is use on internet.

3.4: Captcha : Meaning of Captcha, why and where Captcha is used, how Captcha is created.

Unit IV:

4.1: The World Wide Web Consortium (W3C): Origin and Evaluation , standardizing the web, W3C members, W3C recommendations.

4.2: Architecture of world wide web, exploring the world wide web, procedure of browsing and searching

4.3: Website: Meaning of Website, web page and home page, features of webpage, Meaning of portal, Address-URL, hyperlink

Unit V:

5.1 Designing Website/ Webpage: HTML: Concepts,features, advantages and limitations, versions of HTML Naming scheme for HTML document

5.2: Explanation of Structure of the home page, HTML Basic Tags, Formatting Tags, and Hyperlink tags, Table Tag, Image Tag, Forms Tags,

Note: For practical:1 Mail account opening, mail send & delete, Creation of web-page by using HTML tags in Note Pad/ Word Pad.2 Practical batch will be 20 students

Books Recommended:

- 1) Agarwala Kamlesh N. and Agrawala Deeksha
Bridge to the online storefront: Macmillon India, New Delhi
- 2) Phillips Lee Anne,
Practical HTML 4, Prentice Hall New Delhi.
- 3) Minoli Deniel, Minoli Emma.
Web Commerce Technology Hand book, Tata MC:Graw Hill, New Delhi.
- 4) Deitel Harvey M. and Deitel Paul J and Neita T.R. Complete Internet and World Wide Web programming Training courses, Prentice Hall, New Delhi.
- 5) इंटरनेट आणि वर्ल्ड वाईट वेब (WWW).. Prof. S.M. Kolte, Pimpalpure & Co. Publishers, Nagpur.

6) ,Internet and World Wide Web, Prof. UdayShrikrushna Kale, Shri SainathPrakashan, DharpethNagpur-10

Scheme of Examination

Year	Paper	Total Marks		Minimum Passing Marks	
		T	P	T	P
B.Com. Semester V	Internet and World Wide Web- I	40	40	24	14

Division of Marks for Practical

Record Preparations	:	10 Marks
Practical	:	15 Marks
Description	:	10 Marks
Viva	_____	5 Marks
Total	:	40 Marks

□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□□

Appendix - P

**B.Com. III
Semester V
e-COMMERCE - I**

Time : 3 Hours

Marks: 40

Objective: The objective of the course is to familiarize the students with the essentials of internet based e-commerce and to make them comprehend its practical aspects as well as growth potential of e-commerce in India.

Unit I: Basics of e-commerce:

Meaning of e-commerce, Essential components of e-commerce, four basic models/ concepts of e-commerce, Operational scheme of e-commerce, Benefits of e-commerce, Limitations of e-commerce and e-commerce v/s traditional commerce

Unit II: e-commerce in India:

History of Internet, Initiation of internet in India, Growth of internet users in India, Current scenario of e-commerce in India, Government FDI policy about e-commerce in India, Future of e-commerce in India

Unit III: Retail e-commerce:

Concepts of Business to Consumer (B2C), Consumer to Business (C2B) and Consumer to Consumer (C2C) e-commerce, Consumer’s shopping procedure on internet, Disintermediation and re-intermediation in B2C, E-auction procedure and benefits

Unit IV: B2B e-commerce:

Meaning and characteristics of Business to Business (B2B) e-commerce, Key technologies for B2B e-commerce, E- Marketplace models of B2B- Supplier oriented marketplace, Buyer oriented marketplace and Intermediary oriented marketplace

Unit V: e- Payment and e- Banking:

Indian Payment Models, e-payments options: Electronic fund transfer (EFT), Credit cards and debit cards based payment, Use of mobile applications (apps) for e-payment, Meaning of electronic banking, online banking services, benefits of online banking, Future of online financial services in India

Books Recommended

1. Agrawala Kamalesh N and Agrawal Deeksha :
Bride to Online Storefront, Macmillon India, New Delhi.
2. Agarwala Kamalesh N. and Agrawal Deeksha:
Business on the Net- Introduction toe- Commerce; Macmillon India, New Delhi
3. Agarwala Kamalesh N. and Agrawal Deeksha:
Bulls, Bears and The Mouse-An Introduction to Online Stock Market Trading; Macmillillon India, New Delhi.
4. Tiwari Dr. Murli Dr.:
Education and E-Governance; Macmillon India, New Delhi.
5. Afuah A.and Tucci C.:
Internet Business Models and Strategies; Mc Graw Hill, New York.

Internal Assessment Scheme

1. Theory paper will carry 60 marks and internal assessment 40 marks
2. 40 % Marks will be based on continue evaluation of the student assignment, class test, seminar and web-site visit /Industrial visit and project report.
3. Student will have to work under the guidance of the teacher and submit project report before fifteen days of the commencement of the theory examination.

Appendix - □

**B.Com. III
Semester- VI
Compulsory English**

Time: 2 Hours

Marks: 40

Prescribed Textbook : Horizons by Board of Editors Published by Orient Blackswan.

UNIT I: PROSE		
SR.NO	PROSE	AUTHOR
1	Sunder Pichai	
2	Mallika Srinivasan	
3	Muhammad Yunus	
4	Introduction to the Right to Information Act, 2005	Pralhad Kachare
UNIT II : POETRY		
1	All the World's A Stage	William Shakespeare
2	How Do I Love Thee	Elizabeth Barrett Browning
3	The Duck and the Kangaroo	Edward Lear
4	Ode To Autumn	John Keats
UNIT III: COMMUNICATION SKILLS		
Employability Skills		
<ul style="list-style-type: none"> ✓ Leadership Skills ✓ Teamwork Skills ✓ Time Management ✓ Stress Management 		
Communication Skills		
<ul style="list-style-type: none"> ✓ Advertising (Types of Advertising & Advertising Media, Techniques of effective advertising) 		

MARKING SCHEME

UNIT I: Prose : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT II : Poetry : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT III : Communication Skills :

Any TWO out of THREE Questions (2 x 4 = 8 Marks)

8 Multiple Choice Questions on Unit I & II (8 x 1 = 8 Marks)

INTERNAL ASSESSMENT :

Interview Skill : 5 Marks

Home Assignment : 5 Marks

Appendix - R

**B.Com. III
Semester- VI
Supplementary English**

Time: 2 Hours

Marks: 40

Prescribed Textbook : Golden Harvest [An English Coursebook for Undergraduates] by Board of Editors Published by Orient Blackswan.

UNIT I: [Prose & Poetry]		
SR.NO	Prose & Poetry	AUTHOR
1	My Struggle for an Education	Booker T. Washington
2	I am Getting Old Now	Robert Kroetch
3	Richard Cory	Edwin Arlington Robinson
4	Father Returning Home	Dilip Chitre
UNIT II : [Short Stories]		
1	The Thief	Ruskin Bond
2	An Accursed House	Emile Gaborian
3	Freedom at Midnight	Larry Collins and Dominique Lapierre
4	The Last Salvation	R.P.Sisodia.
UNIT III: [One Act Play]		
	A Marriage Proposal	Anton Chekhov

MARKING SCHEME

UNIT I : Prose : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT II : Poetry : Any THREE out of FOUR Questions (3 x 4 = 12 Marks)

UNIT III : One Act Play :

Any TWO out of THREE Questions (2 x 4 = 8 Marks)

8 Multiple Choice Questions on Unit I & II (8 x 1 = 8 Marks)

INTERNAL ASSESSMENT :

Interview Skill : 5 Marks

Home Assignment : 5 Mark

Appendix - S

बी.कॉम.भाग-३
विषय :- मराठी
सत्र सहावे

लेखी परीक्षा - ४० गुण
अंतर्गत मूल्यामापन - १० गुण

नेमलेले पाठ पुस्तक “आशय” भाग-३ (सत्र-५ व सत्र-६)

अनुक्रमणिका

विभाग अ : वैचारिक

- १) सावित्रीबाई जेठे आणि ताराबाई शिंदे - डॉ.सदानंद मोरे
- २) डॉ.आंबेडकरांची राजकीय भूमिका - डॉ.भा.ल.भोळे
- ३) अंध ध्वा विनाशाय - पुरुषोत्तम अवारे

विभाग ब : ललित

- १) स्मशानातील सोन - अण्णाभा साठे
- २) अजातशत्रु अटलजी - शरद पवार
- ३) ललाटरेषा - मिल द जाधव
- ४) ठकन - दिवाकर सदांशिव

विभाग क : कविता

- १) गाभारा - कुसुमा राज
- २) बाई - सुखदेव ाणके
- ३) निर्धार - अनंत खेळकर
- ४) धोंडी धोंडी पाणी दे - रवि महल्ले
- ५) माणसं - अशोक इंगळे

विभाग ड : उपयोजित मराठी

- १) जाहीर निवेदन -
- २) अहवाल लेखन -

बी.कॉम.भाग-३
विषय :- मराठी
सत्र सहावे

वेळ - २ तास

एकूण गुण - ५० गुण
लेखी परीक्षा - ४० गुण
अंतर्गत मूल्यामापन - १० गुण

नेमलेले पुढ पुस्तक : “आशय” भाग-३ (सत्र-५ व सत्र-६)

लेखी परीक्षा गुण विभागणी :

विभाग अ : वैचारिक	०८ गुण
विभाग ब : ललित	०८ गुण
विभाग क : कविता	०८ गुण
विभाग ड : उपयोजित मराठी	०८ गुण
वरिल सर्व विभागांवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न	०८ गुण
एकूण	४० गुण

विभाग “ड” साठी संदर्भ म्हणून “उपयोजित मराठी ” , “जाहीर निवेदन ” “अहवाल लेखन ” हे दोन प्रकरण नेमण्यात आले असून त्यावर आधारित दोन लघु ारी प्रश्न विचारण्यात येतील. चार गुणांचा एक प्रश्न प्रत्यक्ष प्रकरणावर आधारित असेल आणि चार गुणांचा दुसरा लघु ारी प्रश्न हा जाहीर निवेदन तयार करणे कवा अहवाल तयार करणे अशा स्वरूपाचा असेल.

प्रश्ननिहाय गुण विभागणी

प्रश्न - १ ला (विभाग अ : वैचारिक) १ दीघा ारी प्रश्न	०८ गुण
प्रश्न - २ रा (विभाग ब : ललित) १ दीघा ारी प्रश्न	०८ गुण
प्रश्न - ३ रा (विभाग क : कविता) २ लघु ारी प्रश्न (प्रत्येकी ४ गुण)	०८ गुण
प्रश्न - ४ था (विभाग ड : उपयोजित मराठी) २ लघु ारी प्रश्न (प्रत्येकी ४ गुण)	०८ गुण
(टिप - वरील सर्व प्रश्नांना अंतर्गत पर्याय राहिल.)	
प्रश्न - ५ वा (विभाग अ,ब,क,ड) ८ वस्तुनिष्ठ प्रश्न (प्रत्येकी १ गुण)	०८ गुण

(टिप - अभ्यासक्रमातील अ,ब,क, ड या विभागांवर आधारीत प्रत्येकी २ प्रश्न)

अंतर्गत मूल्यामापन

एकूण १० गुणांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा राहिल.

गुण विभागणी

३) घटक चाचणी (Class Test)	०५ गुण
४) गृहपाठ (स्वाध्याय) (Home Assignment)	०५ गुण

लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्ही परीक्षांमध्ये स्वतंत्रपणे उ पूर्ण होणे आवश्यक असेल. त्यासाठी किमान गुण खालील प्रमाणे आवश्यक असतील.

लेखी परीक्षा - ४० पैकी १६ गुण आवश्यक

अंतर्गत मूल्यमापन - १० पैकी ४ गुण आवश्यक

सूचना :-

- १) घटक चाचणी ही अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि सत्रामध्ये किमान दोन वेळा चाचणी घे न अंतिम परीक्षेत सरासरी गुणदान ॥ धरण्यात यावे.
गृहपाठ हा पाठ पुस्तकांव्यतिरि त इतर कोणत्याही भाषिक कौशल्य विकसित करणा-या विषयावर असावा.

Appendix - T

बी. कॉम. तृतीय वर्ष

सत्र - षष्ठ

हिन्दी

समय - २ घण्टे

पूर्णांक - ४०

पाठ्यक्रम का इकाइयों में अंक विभाजन एवम् प्रश्नों का स्वरूप निम्न प्रकार से होगा।

- इकाई : एक - आधारभूत पाठ्यक्रम के तीन निबंध (४ से ६) से एक दीघा री प्रश्न विकल्प के साथ पू ा जायेगा। १ X ८ □ ८ अंक
- इकाई : दो - भाषागत पाठ्यक्रम के पाँच पाठ (६ से १०) से कुल पाँच लघू री प्रश्न पू ँ जायेंगे। जिनमें से तीन प्रश्न हल करना अनिवार्य होगा। ३ X ४ □ १२ अंक
- इकाई : तीन - ५ विभाग से : कविता (१ से १२) से दो कविताओं का केनीय भाव विकल्प के साथ पू ा जायेगा । २ X ४ □ ८ अंक
- इकाई : चार - अपाठित ग ांश का सार एवं, शीर्षक पू ा जायेगा । १ X ४ □ ४ अंक
- इकाई : पाँच - इकाई एक, दो और तीन से कुल आठ वस्तुनिष्ठ अतिलघू री प्रश्न पू ँ जायेंगे। ८ X १ □ ८ अंक
- आन्तरिक मूल्यांकन १० अंक

१. पाठ्यपुस्तक पर आधारित गृहपाठ - ५ अंक
२. पाठ्यपुस्तक पर आधारित मौखिकी - ५ अंक

पुस्तक - प्रभास, संपादक - डॉ.निभा उपाध्याय, डॉ. सुशांत ठोके, डॉ.मनोज जोशी
प्रकाशक - राघव प ब्लशर्स एण्ड डि स्ट्रिब्युटर्स, नागपुर

वाणिज्य स्नातक B.Com भाग ३ (सत्र - ६)

संस्कृत आवश्यक

पुस्तक	: गीर्वाणसारथिः - भाग ३		
मुख्य संपादक	- डॉ. भगवान पंडा,		
सह संपादक	- डॉ. मीना आतिश कुलकर्ण		
गुण - लेखी परीक्षा	- ४०	वेळ	- २ तास
अन्तर्गत मूल्यमापन	- १०		
एकूण गुण	- ५०		
घटक - १ : ग पाठ १ व २			- ०८ गुण
घटक - २ : ग पाठ ३ व ४			- ०८ गुण
घटक - ३ : प पाठ १ व २			- ०८ गुण
घटक - ४ : प पाठ ३ व ४			- ०८ गुण
घटक - ५ : वरील ४ घटकांवर आधारित प्रश्नावली (भाग ६)			- ०८ गुण

-०-

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

वेळ - २ तास

लेखी परीक्षा		पूर्ण गुण	- ४०
प्रश्न (१) दीघा ११ प्रश्न (दोन पैकी एक)			- ०८ गुण
प्रश्न (२) ४ पैकी २ अनुवाद करा (५ ते ६ ओळचे उतारे)			- ०८ गुण
प्रश्न (३) दीघा ११ प्रश्न (दोन पैकी एक)			- ०८ गुण
प्रश्न (४) ४ पैकी २ श्लोकांचा अनुवाद करा (४ ओळचे)			- ०८ गुण
प्रश्न (५) १० पैकी ०८ वस्तुनिष्ठ प्रश्न			- ०८ गुण

अन्तर्गत मूल्यमापन -

पूर्ण गुण - १०

१) स्वाध्याय - ०५ गुण

२) मौखिक - ०५ गुण

एकूण गुण - १०

टीप - लेखी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन या दोन्ही परीक्षांमध्ये वतंपणे उणिवा होणे आवश्यक असेल. यासाठी किमान गुण खालीलप्रमाणे आवश्यक असतील.

लेखी परीक्षा - ४० पैकी १६ गुण आवश्यक

अंतर्गत मूल्यमापन - १० पैकी ०४ गुण आवश्यक

-०-

संस्कृत आवधिक या विषयासाठी तावित अयासम
सहावेस

गविभाग

- १) कतबोधः - मुकुल कानिटकर
२) अपुजातकम् - जातकमाला
३) धयासि - कथामृतम्
४) कुमार यभिनिम् - उररामचरितनाटकम्

पविभाग

- १) यगृहवणनम् - मेघदृतम्
२) आमिषटकम् - तोवायः
३) सुभाषितानि - सुभाषितसंहः
४) ऋतुचया - साथवोभिटः

तावली भाग ६

Appendix - V

वाणिज्य स्नातक भाग-३
सेमिस्टर- ६
पाली आणि प्राकृत (आवश्यक)

वेळ २ तास

लेखी परीक्षा-- ४०
अंतर्गत मूल्यमापन -१०
एकूण-- ५०

युनिट-१	मिलिन्दपन्हो	--	१) नागसेनस्स पब्बज्जा २) नागसेनस्स धम्मदेसना ३) नागसेनेन मिलिन्दस्स पठमसमागमो	०८ गुण
युनिट-२	थेरगाथा खु कपाठ	-- --	१) अंगुलिमाल थेर २) महामंगल सु ।	०८ गुण
युनिट-३	जातकसु ।	--	१) म ।म ।क जातक २) उल्लक जातक	०८ गुण
युनिट-४		--	१) पालि निबंधो २) सामान्य माहिती	०८ गुण
युनिट-५	युनिट क्रमांक १ ते ४ वरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा	--		०८ गुण
अंतर्गत मूल्यमापन				
	१) घटक चाचणी	--	०५ गुण	
	२) स्वाध्याय	--	०५ गुण	

सूचना :-

- १) घटक चाचणी ही अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि सत्रामध्ये किमान दोन वेळ चाचणी घे न अंतिम परीक्षेत सरासरी गुणदान ॥ धरण्यात यावे.
२) गृहपाठ (स्वाध्याय) हा अभ्यासक्रमावरील असेल.

वाणिज्य स्नातक भाग-३
सेमिस्टर- ६
पाली आणि प्राकृत (आवश्यक)

वेळ २ तास

लेखी परीक्षा-- ४०

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप

प्रश्न - १	अ) भाषांतर करा (दोन पैकी एक)	--	४ गुण
	ब) सामान्य प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	४ गुण
प्रश्न - २	अ) संदर्भासह गाथांचे स्पष्टीकरण (दोन पैकी एक)	--	४ गुण
	ब) सामान्य प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	४ गुण
प्रश्न - ३	अ) लघु ारी प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	४ गुण
	ब) दिघा ारी प्रश्न सोडवा (दोन पैकी एक)	--	४ गुण
प्रश्न - ४	सामान्य माहिती लिहा	--	४ गुण
	पालि निबंध	--	४ गुण
प्रश्न - ५	वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा, (कोणतेही चार) (प्रत्येकी दोन गुण)	--	८ गुण

Appendix - W

Urdu Compulsory
B.Com. III
Semester- VI

Theory: 40 Marks Time: 2 Hours

Text prescribed for study: **ROOH-E-ADAB (Part III)**
(As per Model curriculum of the UGC for B.Com III Semester VI and published by the Aadhaar Publication Amravati.)

Unit-I : PROSE

1. Leader (لیڈر) Sultan Haidar Josh (سلطان حیدر جوش)

Unit-II : PROSE

1. Khawab Khawab Safar (خواب خواب سفر) Ram Lal (رام لعل)

2. E-Commerce (ای-کامرس) Edit by Dr. Shaheda Munaf (مرتب ڈاکٹر شاہدہ مناف)

Unit-III : Poetry (شعر)

1. Qaum Ki Ladkiyon Se Khitab (قوم کی لڑکیوں سے خطاب) Brij Narayan Chakbast (برج نارائن چکبست)

Unit-IV : COMMUNICATION SKILL (ترکیبی مہارت)

1. Report Writing

Unit-V : MCQs
Based on Unit. I, II and III

Distribution of Marks (40 : 10)	
A : Theory - 40 Marks	
Question No. 1 Prose	
Any two long answer questions to be attempted out of four each carrying four marks based on	
" Leader (الہدٰی) "	Marks: 4X2= 08
Question No. 2 Prose	
a) Any two short answer questions to be attempted out of four each carrying two marks based on	
" Khawab Khawab Safar (خواب خواب سفر) "	Marks: 2X2= 04
b) Any two short answer questions to be attempted out of four each carrying two marks based on	
"E-Commerce (ای-کامرس)"	Marks: 2X2= 04
Question No. 3 Poetry	
Any two stanzas to be attempted out of three each carrying two marks based on poem	
" Qaum Ki Ladkiyon Se Khitab (قوم کی لڑکیوں سے خطاب) "	Marks: 4X2= 08
Question No. 4 COMMUNICATION SKILL	
1. Report Writing	
(Any two out of four)	Marks: 4X2= 08
Question No. 5	
Multiple Choice Questions based on Unit.I,II and III	Marks: 8X1= 08
B. Internal Assessment - 10 Marks	
1. Viva-voce	05 Marks
2. Assignment	05 Marks

Appendix - □

B.Com. III
Semester - VI
Management Accounting

Time: 3 Hours

Marks: 80

Objectives:

1. This course exposes the students to the basic concepts and tools used in Management Accounting.
2. To provide an understanding of the applications of Management Accounting techniques for management decision making.

Unit I: 1.1: Management Accounting: Meaning; Features; Advantages; Limitations; Scope and Functions of Management Accounting.

1.2: Comparison: Between Management Accounting and Financial Accounting, Between Management Accounting and Cost Accounting.

Unit II: 2.1: Break-Even-Analysis: Concept, Uses and Limitations of Break-Even-Analysis, Margin of Safety, Contribution, Use of P/V ratio for decision making, Cost-Profit-Volume Relationship, Fixed Cost Variation.

2.2: Problems on Break Even Analysis.

Unit III: 3.1: Ratio Analysis: Meaning of Ratio Analysis, Advantages and Limitations of Ratio Analysis

3.2: Problems on Profit and Loss Account Ratio.

3.3: Simple Problems on Balance-Sheet Ratio: Current Ratio; Quick Ratio and Proprietary Ratio

Unit IV: 1: Budget: Meaning and Definition of Budget; Characteristics of Budget; Types of Budget.

2: Problems on Cash budget

Unit V: 1: Budgetary Control: Meaning and Definition of Budgetary Control, Objectives of Budgetary Control; Limitations of Budgetary Control.

2: Problems on Flexible Budget.

Books Recommended

1. Khan M.Y. and Jain P.K. : Management Accounting; Tata Mcgraw- Hill Publishing Co. Ltd., New Delhi.
2. Kaplan R.S. and Atkison A,A, : Advanced Management Accounting; Prentice India International.
3. S.P. Gupta : Management Accounting; Sahitya Bhawan, Agra
4. Man Mohan Goyal: Principles and Practice of Management Accounting
5. N. Sarkar : Management Accounting
6. Hingorani : Management Accounting
7. R.K. Sawlikar; Management Accounting ; Das Ganu, Prakashan, Nagpur.

हिन्दी

१. आई.बी.स सेना , प्रबंधन लेखांकन
२. एस.पी.गुप्ता, प्रबंधकीय लेखाविधि

मराठी

१. देशकर सेठी , प्रबंधन लेखांकन
२. प्रा. एस.एन. पजरकर , प्रबंधकीय लेखांकन , किताब महल, नागपुर

डॉ प्रमोद ट ग , परिचय आणि प्रबंधकीय लेखांकन, सर साहित्य कें , नागपुर

B.Com. III
Semester - VI
Economics of Development

Time : Three Hours

Marks 100

Course Outcome: To provide an insight into various growth models and their applicability in present scenario.

Unit 1 Economic Development

- 1.1 Economic Underdevelopment: Concept, Definition and Indicators
- 1.2 Economic Development: Concept, Definition and Indicators
- 1.3 Economic Growth: Concept, Definition and Indicators
- 1.4 Economic Development V/s Economic Growth

Unit 2 Economic Growth Models

- 2.1 Harrod & Domar model
- 2.2 Classical theories of Development: Adam Smith & David Ricardo
- 2.3 Karl Marx Theory of Development
- 2.4 Schumpeter and Capitalistic Development

Unit 3 Economic Growth Models

- 3.1 Vicious Circle of Poverty
- 3.2 Gunnar Mirdal's Theory of Circular Causation
- 3.3 Lewis theory of Unlimited Supplies of Labour
- 3.4 Big Push Theory of Development

Unit 4 Growth: Balanced & Unbalanced

- 4.1 Balanced Growth: Concept, Essentials and criticisms, Rodan's Approach
- 4.2 Duseanbari Effect, Prof. Nerks Approach of Balanced Growth
- 4.3 Unbalanced Economic Growth: Concept, Nature and Principle
- 4.3 SEZ: A Solution over Unbalanced Growth in India

Unit 5 Development of Capital: Human & Financial

- 5.1 Indicators and Importance of Human Resource Development
- 5.2 Quality of Human Capital - Role of Education and Health
- 5.3 Requirement of Capital Formation: Desired Rate of Growth and Incremental Capital-output ratio
- 5.4 Domestic Savings and Capital Formation in India: Trends and Analysis

Suggested Readings:

- a) Michel .P. Todaro and Stephen .C. Smith ,Economic Development ,Pearson Publication
- b) Ahluwalia ,Montek Singh,Economic Development and Planning,The new Oxford Companion
- c) Indian Economy and Reforms, Taxmann Publication
- d) Mishra and Puri,Himalaya Publication Indian Economy
- e) Dr. G.N.Zamare, Pimpalure Publication, Indian Economic Development & Economical Environment
- e) Ashwathappa,Himalaya Publication Business Environment,
- f) Cherunilam Francis ,Business Environment ,Himalaya Publication

=====

**B.Com. III
Semester - VI
COMPANY LAW**

Time : 3 Hours

Marks: 0 Theory

Unit I – Introduction

- 1.1 – Introduction; definition, silent features of company, Act 2013
- 1.2 – Formation of company, stages of formation
- 1.3 - Promoters, Functions of promoter, Duties and liabilities of promoter,
- 1.4 -Types of company,

Unit II – Incorporation of company

- 2.1– Incorporation of company
- 2.2 – Prospectus of company
- 2.3– MOA of company
- 2.4– Article of company

Unit III – Share capital of company

- 3.1 – Share capital of company, Types of share and debenture
- 3.2 – Issue of shares, Allotment, calls and forfeiture share
- 3.3 – Transfer & transmission of share
- 3.4-Share certificate and share warrant

UNIT IV - SECURITIES MARKET:

- 1- Brief history of Stock Exchange, Study of functions of BSE and NSE
- 4.2- Stock Exchanges and its importance.
- 4.3 - Primary Market and Secondary Market: Components of Primary Markets
- 4.4 - D-Mat Account: Definition and Procedure.

UNIT – V COMPANY SECRETARY AND COMPANY MEETINGS:

- 5.1 - Appointment, Duties and Responsibilities of Company secretary
- 5.2– Types of company meeting: Annual and General meeting of company, Statutory meeting of Company, – Extraordinary meeting
- 5.3 – Notice of meeting & Agenda of meeting, proceedings of meeting,
- 5.4 - Voting methods of meeting and quorum. Minutes proceeding of meetings, its contents

Reference books:

1. Company Law (volume-I) Rakesh Bhargava: Taxmann 's, New Delhi.
2. Company Act-2013: Ravi Puliani, Mahesh Puliani, Bharat Law House Pvt. LTD., New Delhi.
3. Principles of Company Law: M.C. Shukla, S.S. Gulshan, S Chand Company LTD., New Delhi.
4. A Tax Book of Company Law: P.P. Gogna. Chand & Company, New Delhi.
5. Company Law: Ashok K. Bagrial, Vikas Publishing House Pvt. LTD. Bangalor
6. Indian Company Law: Awatar Singh, Sultan Chand & Sons, New Delhi
7. Guide to Company Law: Procedures, M.C. Bhandari, Wadhwa & Company, Nagpur
8. Company Law: H.K Saharaya, Universal Law Publishing Co., New Delhi
9. कम्पनी कायदा: [करण चंद नेरकर ,होते, वषाठाकरे आण सी एस कांबले, साई योत पब्लिकेशन , नागपूर
10. कम्पनी [वाध: डॉ. आर. एल. नौलखा. नौलखा, रमेश बुक [डपो, जयपुर
11. कम्पनी आधनयम व अंकेण: डॉ. डी.पी. जैन, डॉ. आर.एम.एस. मालक, धनपतराय पब्लिकेशन कम्पनी , नईदिल्ली
12. कम्पनी साचवाची कायप [त: ए. एस. उखडकर.

Appendix - AA

**B.Com. III
Semester - VI
Process Business- II**

Time :3 Hours

Marks 0

Objectives : The course aims to educate the student with the different factors which effect business. This course aims to develop ability to understand business environment as well as process in order to analyses theopportunities and take decisions accordingly.

Unit - I

Business Policy as a study; Its Nature & Importance, Development & Classification of Business Policy; Mechanism of Policy making.

Unit - II

Levels of Management : Concept, types & responsibilities

Unit - III

Corporate Planning ; Concept of Long term Planning, Strategic Planning Nature, Process Importance.

Unit - IV

Strategy Formulation: Concept, Process & Affecting Factors. Strategy Evaluation : Process, Environmental Analysis.

Unit - V

International business environment - The economic environment; social and cultural environment, Political legal and regulatory environment, natural environment. Technological environment.

Reference Books :-

1. Business Organisation and Industrial Management - Daver.
2. Environmental Economics - Hedge Lan.
3. International Business Environmental . Sundaram & Black Prentice Hall, New Delhi.
4. Business Process Management. - By Routledge
5. Managing performance through Business Processes, Dominique Thiault.

Appendix - AB

**B.Com. III
Semester - VI
Co-operative Business- II**

Time :3 Hours

Marks 0

Objectives : To understand the structural and functional dynamics of Co-operatives.

Unit - I

Indian Economy :- Its resource base - optimizing resources for balanced economic growth; integration of primary, secondary and tertiary sectors- the rolw of co-operatives, Co-operation and other business enterprise.

Unit - II

Primary Sector Co-operatives :- Constitution, Structure, Working Performance of agricultural and allied cooperatives, their Problems and prospects.

Unit - III

Secondary Sector Cooperatives :- Constitution, structure and working Performance of manufacturing / industrial/ processing cooperatives their problem and prospectus.

Unit - IV

Tertiary Sector of Cooperatives :- Constitution, Structure and working performance of education, medical, tourism, housing, banking & insurance, marketing and consumer Coopeatives - their problems and prospects.

Unit - VI

Cooperative Development Agencies :- Constitution and working of ICA, NCDC, NCUI, NABARD, NDDB, RBI.

Reference Books :-

1. Asian Drama - Gunna Mirdal
2. Dubhuashi, P.R. Principles and philosophy of Cooperation, VAMNICOM, Pune, 1970
3. Hajela T.N., Principles, Problems and Practices of Cooperation , Konark Publishers, New Delhi, 2000
4. Ian Mac Pherson, Cooperative Principles for the 21 st Centruy, ICA, Geneva 1995.
5. Krishnasamy O.R. and Kulandaiswamy, V., Cooperation : Concept and Theory, Arudra Academy.
6. Krishnasamy O.R. Fundamentals of Cooperation., S. Chand & Co., New Delhi., 1985
7. Mathur B.S. , Cooperation in India , Sahithya Bhavan Publishers, Agra, 2000
8. Paul Lambert, Studies in social philosophy of Cooperation, Cooperative Union Ltd.,Manchester, 1963
9. Plunkett Foundation, The World of Cooperative Enterprises, 1996.
10. Puri, S.S. Ends and Means of Cooperation, NCUI, New Delhi, 1979.
11. Rajagopalan R.Rediscovering Cooperation (Vo. I,II,III) IRMA Anand 1996.
12. Ravichandran K and S. Nakkiran(2009), Cooperation: Theory and Practice, Abhijit publication New Delhi.
13. Sivaprakasam, P. Personnel Management in Central Cooperative Banks in India, Kanishka Publication, New Delhi., 1993.
14. Socialisation & Inclusion - Amarthiya Sen.

Appendix - AC

B.Com. III
Semester - VI
Indian Insurance System II

Time :Three Hours

Marks 0

Course Outcome: To provide an insight in to the regulating and functioning of Insurance Business

Unit I: Insurance corporations:

- 1.1 LIC: Formation, Management &Functions
- 1.2 LIC: Role and Importance in Economic Development
- 1.3 New India Assurance Company: History, Management, Functions
- 1.4 New India Assurance Company: Role and Importance in Economic Development

Unit II: Insurance Regulations and Acts

- 2.1 IRDA: History, Role and Limitations
- 2.2 IRDA Act 2002
- 2.3 Life Insurance Act 1956
- 2.4 General Insurance Business Act 1972

Unit III Career in Insurance-Agent

- 3.1 Definition, Meaning and Functions of an Agent
- 3.2 Procedure for obtaining an agency
- 3.3 Economic Reward of an agent
- 3.4 Suspension and Termination of an Agency

Unit IV Insurance Marketing

- 4.1 Marketing Dimensions of Insurance Industry
- 4.2 Distribution Patterns and Channels
- 4.3 Pricing and Promotion of Insurance policies
- 4.4 Advertising and Branding of Insurance policies

Unit V Current Scenario of Insurance Industry

- 5.1 Information Technology and Insurance Procedure
- 5.2 Insurance and Social Security
- 5.3 PradhanmantriJeevanjyotiBimaYojana&PradhanmantriSurakshaBima Yojana
- 5.4 Ayushman Bharat-Pradhanmantri Jan AroogYojana

Suggested Reading:

- 1) Insurance, Dr. C.J.Joshi, PhadakePrakashan, Kolhapur
- 2) Insurance Principles and Practice, M.N.Mishra, S.Chand& Company, New Delhi
- 3) Principles and Practices of Insurance, Dr. P.Periasamy, Himalaa Publishing Houses
- 4) Insurance Regulatory Development Act
- 5) Life Insurance Corporation Act 1965

=====

Appendix - AD

**B.Com III SEM VI
Indian Banking System-II**

Time : 3 Hours

Marks: 0

Course Outcome: To provide insight into the various functions of retail banks and associated procedural aspects.

Unit I: Retail Banking

- 1.1 Concept, Role and Importance
- 1.2 Scope and Coverage
- 1.3 Objectives and Importance
- 1.4 Future of Retail Banking in India

Unit II: Deposits: A Banking Shake hand

- 2.1 Concept, Role and Importance
- 2.2 Types of Deposits and their relevance
- 2.3 Procedure and formalities (KYC)
- 2.4 Prime minister JandhanYojana: Concept, Objectives and Importance

Unit III: Advances: Ultimate Banking Purpose

- 3.1 Concept, Role and Importance
- 3.2 Types of Advances and their relevance
- 3.3 Procedure and formalities
- 3.4 Prime minister Mudra Yojana: Concept, Objectives and Importance

Unit IV: Agency Functions: Trusteeship

- 4.1 Concept, Role and Importance
- 4.2 Types of Agency Functions and their relevance

4.3 Procedure and formalities

4.4 Agency functions towards Government

Unit V: Online Banking: Modern Incarnation

5.1 Internet Banking: Concept, Procedure and Precautions

5.2 Mobile Banking: Concept, Procedure and Precautions

5.3 Mobile Payment Wallets: Concept, Procedure and Precautions

5.4 Plastic money: Concept, Procedure and Precautions

Suggested Readings:

- 1) S. Natarajan & Dr. R. Parameswaran, Indian Banking, S.Chand
- 2) Dr. gangadhar Kayande-Patil, Fundamentals of Banking, Chaitanya Publications, Nashik
- 3) Panandikar S.G. and Mithani D.M., Banking in India, Orient Longman
- 4) Sayers R.S.: Modern Banking, Oxford University Press
- 5) Shekhar and Shekhar: Banking Theory and Practice, Vikas Publication House, New Delhi
- 6) Tennan M.L.: Banking Law and Practices in India, Indian Law House, New Delhi
- 7) Dr. Sudhir Bodhankar, Dr. Medha Kanetkar, Indian Banking System, Sainath Publication, Nagpur

Appendix - AE

**B.Com. III
Semester VI**

Internet and World Wide Web - II

Time : 3 Hours

Marks: 100 Theory

Objective : The course aims at familiarizing the students with the basic concepts and ground rules of Internet and the various services it offers including designing of website and how to access information from depositories in the world wide web.

Unit I :

1.1 Web Browsing: History of web Browsers, Basic Functions of Web Browser, Types of Web Browsers.

1.2 Features of: Internet Explorer, Google Chrome, Mozilla Fire Fox, UC Browser and Opera Mini

Unit II:

2.1: Web Directory: Meaning of Web Directory, Features of Web Directory, Types of Web Directory.

2.2: Search Engines: Meaning of Search engines, history of search engines, guideline for effective searching.

2.3: Features of Google, Bing and Yahoo Search engines

Unit III:

3.1: Social Networking Websites: Meaning of social networking website, Features of Social networking websites, objectives of social networking website. Features of Facebook, Instagram and Tweeter Website.

3.2: Mobile Applications (App): Meaning of Mobile App, Features of Mobile App, Feature of What's App, Google Play Store and BHIM App.

Unit IV:

4.1: Google Drive: Meaning of Google Drive, Features and Uses of Google Drive

4.2: Google Forms: Meaning of Google Forms, Features of Google Forms, Creating of Google Forms, sending Google forms for survey.

4.3: Google Classroom: Concept of Google Class room, feature of Google Class Room, Creation of Google Class room

Unit V:

5.1: M.S. FrontPage Express: Concept & features of MS Front page and its Important, Opening window of Front page

5.2: Using MS Front Page to create webpage: Entering & editing text, Inserting Images, Symbol, Labels and forms.

Note: For practical: Browsing & surfing web browsers, Creation of Google forms & classroom of webpage by using MS Front page. 20 Practical batch will be 20 students

Books Recommended:

1. Agarwala Kamlesh N. and Agrawala Deeksha
Bridge to the online storefront: Macmillon India, New Delhi
2. Phillips Lee Anne,
Practical HTML 4, Prentice Hall New Delhi.
3. Minoli Deniel, Minoli Emma.
Web Commerce Technology Hand book, Tata MC:Graw Hill, New Delhi.
4. Deitel Harvey M. and Deitel Paul J and Neita T.R. Complete Internet and World Wide Web programming Training courses, Prentice Hall, New Delhi.
5. इंटरनेट आणि वर्ल्ड वाईट वेब (WWW). Prof. S.M. Kolte, Pimpalapur & Co. Publishers, Nagpur.
6. Internet and World Wide Web, Prof. Uday Shrikrishna Kale, Shri Sainath Prakashan, Dharmapeth, Nagpur-10

Scheme of Examination

Year	Paper	Total Marks		Minimum Passing Marks	
		T	P	T	P
B.Com. Semester VI	Internet and World Wide Web- II	20	20	12	10

Division of Marks for Practical

Record Preparations	:	10 Marks
Practical	:	15 Marks
Description	:	10 Marks
Viva	:	5 Marks
Total	:	40 Marks

**B.Com. III
Semester VI
e-COMMERCE- II**

Time : 3 Hours

Marks: 00

Objective: The objective of the course is to acquaint the students with the internet- based e-commerce business models, internet marketing and e-governance.

Unit I: Internet e-commerce Business Models:

Social media model, advertising model, retail model, hybrid model, merchant model, informational model, drop-shipping model and revenue model.

Unit II: B2C Internet Marketing

Meaning of online marketing or internet marketing, online marketing strategies, marketing channels, internet branding, online publishing and advertising.

Unit III: B2B Online Marketing

Use of internet based electronic data interchange (EDI), Benefits of online marketing in B2B e-commerce, procurement reengineering, just in time delivery, online marketing issues.

Unit IV: E-governance:

Meaning of e-governance and e-government, Objectives of E-governance, Private sector interface in E-Governance, Concepts of government to Business (G2B), Business to Government (B2G), Citizen to Government (C2G),

Unit V: E- Governance Models

Application of Internet EDI in E-governance, E-governance in India, E-Governance Models, Comparative Analysis Model, Wider Dissemination Model, Critical Flow Model, E-advocacy Model

Books Recommended

1. Agrawala Kamalesh N and Agrawal Deeksha :
Bride to Online Storefront, Macmillon India, New Delhi.
2. Agarwala Kamalesh N. and Agrawal Deeksha:
Business on the Net- Introduction to e- Commerce; Macmillon India, New Delhi
3. Agarwala Kamalesh N. and Agrawal Deeksha:
Bulls, Bears and The Mouse-An Introduction to Online Stock Market Trading; Macmillillon India,
New Delhi.
4. Tiwari Dr. Murli Dr.:
Education and E-Governance; Macmillon India, New Delhi.
5. Afuah A.and Tucci C.:
Internet Business Models and Strategies; Mc Graw Hill, New York.

Internal Assessment Scheme

1. Theory paper will carry 60 marks and internal assessment 40 marks
2. 40 % Marks will be based on continue evaluation of the student assignment, class test, seminar and web-site visit /Industrial visit and project report.
3. Student will have to work under the guidance of the teacher and submit project report before fifteen days of the commencement of the theory examination.